

145. fgg. WEBER, RĀMAT. UP. 302. — 10) ein Fürst KATHĀS. 98, 5.
 धर्मकार्य Spr. 3094.
 धर्मकीर्ति N. pr. Verz. d. Oxf. H. 10, b, 18. SARVADARĀNAS. 13, 17.
 धर्मकृत्य = धर्मकार्य Spr. 4390.
 धर्मगुण s. u. 4. गुण.
 धर्मगुप्त, °मिञ्च m. N. pr. eines Autors Verz. d. Oxf. H. 238, b, 30.
 धर्मगोप m. N. pr. eines Fürsten KATHĀS. 69, 49.
 धर्मघट Verz. d. Oxf. H. 33, a, 43.
 धर्मचरणा, lies n. st. m.
 धर्मज्ञानासा f. Titel eines Pariṣiṣṭa des Kāṭjājana Verz. d. Oxf. H. 382, b, 3.
 धर्मतन्त्र n. Titel einer Schrift HALL 177.
 धर्मता f. das Dharma-Sein, in buddhistischem Sinne SARVADARĀNAS. 21, 9. fgg.
 धर्मदत्त N. pr. eines Brahmanen Verz. d. Oxf. H. 16, b, 5. eines Kaufmanns KATHĀS. 77, 48. 84, 6.
 धर्मदार, °दारा इयं मम KATHĀS. 32, 51.
 धर्मधात्री f. Erhalterin des Gesetzes, Beiw. des Wassers HARIV. 7794 nach der Lesart der neueren Ausg., °रात्री ed. Calc.
 धर्मघ्न 2) König von Uḡḡajinī KATHĀS. 83, 3.
 धर्मघ्नान् Bhāg. P. 10, 78, 27.
 धर्मनियामकता (धर्म + नि°) f. bei den Buddhisten die Alles bestimmende Natur der Dharma SARVADARĀNAS. 21, 10. fgg.
 धर्मनेत्र vgl. नेत्र 2).
 धर्मपथ 1) MBh. 3, 528. सत्यधर्मपथे स्थितः R. 2, 30, 38.
 धर्मपरायाण adj. = धर्मपर in der Einschaltung nach RV. 10, 85.
 धर्मपाठक R. 7, 59, 4, 3. 2, 33.
 धर्मपीडा MBh. 13, 4556.
 धर्मपुर n. die Stadt des Gesetzes, = Ajodhjá R. 7, 102, 17. N. pr. eines Dorfes an der Narmadā Verz. d. Oxf. H. 333, b, 24. eines von Akbar erbauten Gebäudes für Hindu-Asketen WILSON, Sel. Works 2, 394.
 धर्मप्रवचन R. 7, 83, 4.
 धर्मबुद्धि 2) N. pr. eines rechtschaffenen Kaufmanns KATHĀS. 60, 212.
 धर्ममार्ग m. = धर्मपथ 1) WEBER, RĀMAT. UP. 286. PAÑKĀT. 166, 20.
 धर्ममीमांसासंग्रह m. Titel eines Werkes HALL 188.
 धर्मय्यदीक्षित m. N. pr. eines Mannes HALL 140.
 धर्मराज्ञ 1) Verz. d. Oxf. H. 46, a, 45.
 धर्मराज्ञ 1) KATHĀS. 72, 353. — 3) ein gerechter König HARIV. 636.
 धर्मरात्री, die neuere Ausg. liest धर्मधात्री.
 धर्मरुचि ein Dānava KATHĀS. 47, 25.
 धर्मवत् 2) b) N. pr. eines Frauenzimmers KATHĀS. 53, 90. 78, 9.
 धर्मवासर als Erklärung von पूर्वद्युम् MED. avj. 84.
 धर्मविचारसंग्रह m. Titel eines Werkes HALL 184.
 धर्मविवरण n. desgl. ebend. 194.
 धर्मविवर्धन, so zu lesen st. धर्मविवर्धन.
 धर्मव्याघ KATHĀS. 36, 182. fgg.
 धर्मशाला ein Asyl für Bettler und Reisende WILSON, Sel. Works 1, 50.
 धर्मशास्त्र, °सुधानिधि m. Titel eines Werkes HALL 176.

V. Theil.

धर्मशील 1) Spr. 2226. 4305. — 3) m. N. pr. eines Mannes KATHĀS. 51, 17. fgg.
 धर्मसेन m. N. pr. eines Kaufmanns KATHĀS. 69, 123.
 धर्मस्थितिता (धर्म + स्थि°) f. bei den Buddhisten die constante Natur der Dharma SARVADARĀNAS. 21, 9. fgg.
 धर्मलिय (धर्म + लिय°) m. in der Rhetorik eine Erklärung, dass man die allgemein angenommene Natur eines Dinges nicht gelten lasse, KĀVYĀD. 2, 128. Beispiel Spr. 4112.
 धर्माख्यान n. das Auseinandersetzen der Pflichten Spr. 4234.
 धर्माधिकारिक adj. das Kapitel vom Recht betreffend Verz. d. Oxf. H. 213, b, 8.
 धर्मास्तिकाय SARVADARĀNAS. 33, 21.
 धर्माह = धर्मवासर als Erklärung von पूर्वद्युम् II. an. 7, 59.
 धर्मिता f. nom. abstr. von धर्मिन् 1) c) SARVADARĀNAS. 47, 8.
 धर्मितावच्छेदकताप्रत्यासत्तिविचार m. Titel einer Schrift HALL 32.
 धर्मितावच्छेदकप्रत्यासत्तिनिवृत्तयण n. desgl. ebend.
 धर्मित्व n. = धर्मिता SARVADARĀNAS. 162, 9.
 धर्मिन् 1) b) Verz. d. Oxf. H. 229, b, 40. KĀVYĀD. 2, 130. SĀN. D. 729. SARVADARĀNAS. 47, 10. 62, 8. 70, 20. 161, 16.
 धर्मिष्ठ, °ता f. Spr. 2179.
 धर्मेश्वर N. pr. eines Scholiasten Verz. d. Oxf. H. 283, a, 26.
 धर्मोपमा f. ein Gleichniß, in welchem zwei Dinge in Bezug auf eine gemeinschaftliche charakteristische Eigenschaft einander gleichgestellt werden, Beispiel: घर्मोरुहमिवातामं मुग्धे कर्तलं तव KĀVYĀD. 2, 15.
 धर्मलिय (धर्मिन् + लिय°) m. in der Rhetorik eine Erklärung, dass man den Träger einer anerkannten charakteristischen Eigenschaft nicht gelten lasse, KĀVYĀD. 2, 130. Beispiel: सुन्दरी सा न वेति विवेकाः केन ज्ञायते । प्रभामात्रं हि तर्लं दृश्यते न तदाश्रयः ॥ 129.
 धर्षु mit आ am Ende lies अनाधर्षु st. अनाधर्षु.
 — परि vgl. परिधर्षणः; — अभिप्र vgl. अभिप्रधर्षण.
 — सम् Etwas verderben, zu Grunde richten: ते प्राप्तेः परिधैः u. s. w. पुष्पके समधर्षत प्रूराः R. 7, 21, 25.
 धर्षणीय, अघर्षणीयेन मरुसा unüberwindlich KATHĀS. 101, 339.
 धर्षिन् 2) BRAHMAVAIV. P. 2, 28, 4 nach AUFRECHT.
 2. धव 2) गिरिज्ञा° KATHĀS. 32, 403.
 धवल 1) a) Z. 9 VER. 17, 3 die neuere Ausg. (13, 17) richtig धवले गृहे. — 2) g) N. pr. eines Mannes KATHĀS. 80, 7. WILSON, Sel. Works 2, 201 wohl fehlerhaft für देवल. — 3) c) N. pr. einer Stadt KATHĀS. 36, 111.
 धवलता (von धवल) f. Weisse, die weisse Farbe: मुखं धवलतां यया wurde weiss KATHĀS. 61, 43.
 धवलनिबन्ध m. Titel einer Schrift Verz. d. Oxf. H. 278, b, 9.
 धवलमुख m. N. pr. eines Mannes KATHĀS. 61, 220. fgg.
 धवल्यु (von धवल), °पति weiss machen, beleuchten SĀN. D. 163, 17. Spr. 1574. — Vgl. धवलित.
 धवलित, सुधा° HALĀJ. 2, 139. जगति यशसा ते धवलिते beleuchtet Spr. 4705.
 धवलिमन् KUVĀLAJ. 33, b.
 धम् vgl. noch पयो°; धम्म् s. पुरु°.